

8. °पूर्वेणा mit acc. *südöstlich von* 8,6,20.
 दक्षिणप्राञ्च (द° + प्रा०) adj. dass. f. °प्राची mit Ergänzung von दिश् R. 6,96,14.
 दक्षिणामानस (द° + मा०) N. pr. eines Wallfahrtsortes: °यात्राक्रम Verz. d. B. H. No. 1236.
 दक्षिणाराता s. राता.
 दक्षिणासंदू (द° + सदू) adj. *rechts oder südlich sitzend* VS. 38,10.
 °णासदू 9,35.
 दक्षिणास्थ (द° + स्थ) adj. *zur Rechten stehend*; m. *Wagenlenker* AK. 2,8,2,28. H. 760. — Vgl. सव्येषु.
 दक्षिणा (alter instr. von दक्षिणा) adv. *rechts, südlich* P. 5,3,36. Vop. 7, 206. mit dem abl. P. 2,3,29. न दक्षिणा वि चिकिते न सव्या न प्राचीन-मादित्या नोत पश्चा RV. 2,27,11. दक्षिणा पश्चमिन्द्रक्षमाणाः 10,17,9. AV. 9,7,20. 12,2,34. VS. 13,55. 15, 16. TBa. 2,1,4,8. ÇAT. Br. 1,8,1,3, 2, 1,2,3 u. s. w. षएमासान्दक्षिणादित्य एति 14,9,1,19. KHAND. UP. 5,10,3. शङ्करदक्षिणा ÇAT. Br. 3,3,4, 2, 5. ÇÄNKH. Ça. 3,16,16. LÄTJ. 8,8,5. KÄTJ. Ça. 1,7,27. 2,1,21. KAUÇ. 1. °शिरस् adj. KÄTJ. Ça. 22,6,4,15. GOBH. 3,10,21.
 दक्षिणाकर्पर् s. u. दक्षिणात्स्कर्पर्.
 दक्षिणाकाल (द° + काल) m. *die Zeit der Empfangnahme des Opferlohs* KÄTJ. Ça. 12,2,18. 17,2,22. 18,6,4. 22,2,5. ÇÄNKH. Ça. 1,12,10.
 दक्षिणाग्रिं (दक्षिणा + ग्रीष्म) m. *das südliche Altarfeuer* (in den Brähmaṇa gewöhnlich अन्वाहार्यपचन genannt) AK. 2,7,19. AV. 8,10,4. 9, 6,30. 15,6,5. 18,4,8. 9. ÅÇV. Çr. 2,2. GRHJ. 4,4. KÄTJ. Ça. 2,5,27. 5,8, 22. LÄTJ. 2,2,24. KHAND. UP. 4,17,5. BHAG. P. 4,4,32. 3,26.
 दक्षिणाग्र (दक्षिणा adv. + ग्रग्र) adj. *dessen Spitzen nach Süden gerichtet sind*: तृणानि, कुशाः, र्भाः: ÇAT. Br. 12,5,1,12. KÄTJ. Ça. 4,13,15. ÇÄNKH. Ça. 4,3,3. GOBH. 4,2,17. MBH. 13,4339. sg. R. GOBH. 2,112,9. 4,53,20.
 दक्षिणाचल (दक्षिणा + ग्रचल) m. *das südliche Gebirge, der Malaja* H. 1029.
 दक्षिणाचार (दक्षिणा + आचार) adj. 1) *einen geraden, rechtschaffenen Wandel führend* MBH. 4,167. — 2) *das Ritual der Çākta von der rechten Hand befolgend* BHAG. P. I, Einl. p. XCVI. °तत्त्वा As. Res. XVII, 218.
 दक्षिणाचारिन् adj. = दक्षिणाचार् 2. As. Res. XVII, 218. °रित्वक् रात् 221.
 दक्षिणाभ्योतिस् (द° + भ्यो०) adj. *durch die Opferspende Glanz empsangend*: योऽहं पश्चैदन् दक्षिणाभ्योतिष्ठ ददाति AV. 9,5,22.
 दक्षिणाञ्च (दक्षिणा adv. + अञ्च) adj. *nach Süden gerichtet*: दक्षिणाच्छमु-दास्य KAUÇ. 87. प्राप्तदक्षिणाची चित्तं कृता ÇÄNKH. Ça. 4,14,9.
 दक्षिणात् (abl. von दक्षिणा) adv. *vom rechts, rechts; von Süden her, südlich* P. 5,3,4.
 दक्षिणाद्वार (द° adv. + द्वार) adj. *die Thür südlich habend* KAUÇ. 83. GOBH. 4,7,9.
 दक्षिणात्स्तिका (दक्षिणा + श्रतिका) f. *ein best. Metrum* COLEBR. Misc. Ess. II, 153.
 दक्षिणापथ m. Vop. 6,69. 1) (द° subst. + पथ) *der Weg der Dakshinā, der die Opferspende bildenden Kühe u. s. w. (zwischen der Çāla und*
 dem Sadas) KÄTJ. Ça. 12,2,18. 10,2,13. 15,6,16. LÄTJ. 2,7,12. ÇÄNKH. Ça. 13,14,6. ÅÇV. Çr. 5,13. — 2) (द° adv. + पथ) *das Land im Süden, der Dekhan* N. 9,21,23. MBH. 2,1121. 8,593. HARI. 5289. SUÇR. 2,36, 5. VARĀH. BHAG. S. 46, 8 (9). HIT. 45, 5. VET. 28, 14. °जामिन्यः (lies mit ÇKDR.) °जन्मानः) सर्वे नरवरान्धकाः (°वरान्धकाः: ÇKDR.) | गुह्याः पुलिन्दाः शवराश्युचकाः मद्रैकैः (मद्रैपै: ÇKDR.) सर्वे || MBH. 12,7559.
 दक्षिणापथिक adj. vom vorherg.: °पथिका नृपाः *Fürsten des Südlandes* HARI. 6144.
 दक्षिणापर् (दक्षिणा + अपर) adj. *südwestlich* ÅÇV. GRHJ. 4,1. KÄTJ. Ça. 8,5,19. LÄTJ. 1,10,10. KAUÇ. 87.
 दक्षिणाप्रवण (द° adv. + प्र०) adj. *nach Süden abfallend, von einem Orte* ÇAT. BR. 1,2,5,17. 13,8,1,7, 8. ÅÇV. GRHJ. 2,5,7,4,1. KÄTJ. Ça. 22, 3,6. M. 3,206. JÄGN. 1,227.
 दक्षिणाप्रतिष्ठि (द° adv. + प्र०) m. *das Seitenpferd rechts neben den Jochpferden* (पृष्ठ, δεξιόσεξος: दक्षिणापुण्यमेवाये युनक्ति ग्रथ सव्यापुण्य-मय दक्षिणाप्रतिष्ठि) ÇAT. BR. 9,4,2,11. 5,1,4,9. KÄTJ. Ça. 14,3,8. 18,6,1.
 दक्षिणाबन्ध (द° subst. + बै०) m. *Bez. einer der drei Gebundenheiten nach dem Sāmkhja, die der Opferspende (bondage of ritual observance)*: दक्षिणाबन्धो नाम गृह्यब्रह्मचारिभित्वैवानसानां काममोहाय-हृत्येत्सामभिमानपूर्विकां दक्षिणां प्रयच्छत्वां दक्षिणाबन्ध इत्युच्यते TATTVA. 46. — Vgl. u. दक्षिणा und दक्षिणिका.
 दक्षिणाभिमुख (दक्षिणा adv. + श्रभि०) adj. *dessen Gesicht nach Süden gerichtet ist* M. 4,50. *nach Süden gerichtet, -fließend (f. ग्री)*, von Flüssen SUÇR. 1,172,5. °स्थित mit dem Gesicht nach Süden gewandt stehend MÄRK. P. 29,20.
 दक्षिणामुख (द° adv. + मुख०) adj. f. दक्षिणामुखः *das Gesicht gegen rechts, gegen Süden wendend* KÄTJ. Ça. 8,6,22. 17,1,23. ÅÇV. GRHJ. 2,3. ÇÄNKH. Ça. 4, 14,12. LÄTJ. 4,3,9. M. 2,52,3,215. 238. R. 2,69,15. 3,73,14.
 दक्षिणामूर्ति (द° subst. + मूर्ति०) m. *eine Form des Çiva bei den Täntrika* BHAG. P. I, Einl. p. LXXXV. XCVI. Verz. d. B. H. No. 807. °स्त-व, °स्तोत्र 613. 616. °प्रयोगृ Verz. d. Oxf. H. 94, b, 24. °मत्र 106, a, 26. °संक्षिता 93, a, 34. 109, b, 13. °मूर्त्युपनिषद् Ind. St. 3,325.
 दक्षिणायन (दक्षिणा + श्रयन) 1) n. *der Gang (der Sonne) nach Süden, das Halbjahr in dem die Sonne sich von Norden nach Süden bewegt* M. 1,67. BHAG. 8,25. MBH. 2,342. दक्षिणायनमावत्ती महो निविशते रुविः 3,136. 6,5662. 5669. VARĀH. BHAG. S. 5,32. BHAG. P. 5,21,3. दक्षिणायनम-नुया *dem Wege nach Süden folgen, in's Reich. Jama's gehen so v. a. sterben* MBH. 12,996. — 2) adj. *auf dem Wege liegend, welchen die Sonne auf ihrem Gange von Norden nach Süden geht*: नतत्राणि BHAG. P. 5,23,5,6.
 दक्षिणायुग्र (द° adv. + पृष्ठ) m. *das rechte Jochpferd* ÇAT. BR. 5,1,3, 6. 4,2,8. 9,4,2,11.
 दक्षिणारथ (दक्षिणा + अधै०) n. *der südliche Wald, Bez. eines best. Waldes* (wahrscheinlich im Dekhan) HIT. 10,7.
 दक्षिणारस् s. u. श्रस्ति.
 दक्षिणार्थ (दक्षिणा + अधै०) m. *die rechte, südliche Seite* TS. 2,6,2,1. TBR. 4,6,8,2. ÇAT. BR. 2,6,1,9. KÄTJ. Ça. 5,8,15. MBH. 3,8001. R. 2,71,11.
 दक्षिणार्थः (vom vorherg.) adj. *auf der rechten, südlichen Seite befind-*